

September 6, 2024

To,
BSE Ltd.,
Corporate Relationship Dept,
P.J. Tower, Dalal Street,
Mumbai- 400 001

**Scrip Code -** 540027

Name of the Scrip: Prabhat Technologies (India) Limited

Subject: Newspaper Advertisement - Disclosure under Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations, 2015)

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the (SEBI Listing Regulations, 2015), we enclose herewith copy of advertisements published in Financial Express (English) Newspaper and Mumbai Lakshadeep (Marathi) Newspaper on Friday, September 6, 2024 concerning 17<sup>th</sup> Annual General Meeting to be held on Monday, September 30, 2024 through video conferencing.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Prabhat Technologies (India) Limited

Parag Rameshchandra Malde Chief Financial Officer

Enclosure: a/a

PRABHAT TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

CIN: L72100MH2007PLC169551

# **FINANCIAL EXPRESS**

NOTICE Voltas Limited

Registered Office: Voltas House 'A', Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai, Maharashtra, 400033

Notice is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has lost/misplaced and the holderof the said securities / applicant have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should be lodge such

claim with the Company at its Registered Office within 15 days from this day, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation Name of holder Kind of Securities No. of Distinctive number[s] Securities And face value

Gulab Chand Dudhani

Gulab Chand Dudhani Equity Shares 1000 Shares 15011431 to 15012430 Face Value - Re.1

**PUBLIC NOTICE** 

(Under the provision of section 102 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and as per Directions of the Hon'ble NCLT, Mumbai Bench, Court - I) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MR. KRISHNA LALLUBHAI CHITALIA [Personal Guarantor to Corporate Debtor M/s Gopinath Dairy Products Private Limited]

RELEVANT PARTICULARS 1 Name of Personal Guarantor to MR. KRISHNA LALLUBHAI CHITALIA corporate debtor Gopinath Dairy Products Private Limited Name & CIN of Corporate Debtor CIN: U15100MH1994PTC081329 Flat No. B-163, 16th Floor, Heera Panna CHSL, Bhulabha Address of Personal Guarantor Desai Road, Haji Ali, Mumbai-400026, Maharashtra Order dated 03.09.2024 passed by Hon'ble NCLT Details of order admitting the application Mumbai Bench, Court - I, in C.P. (IB) No. 492/MB/2022, admitting the petition filed by State Bank of India u/s 95 of IBC, 2016

Resolution Process Commencement Date 03.09.2024 Estimated date of closure of Insolvency 02.03.2025 **Resolution Process** Last date for submission of claims 27.09.2024 Name and registration number of Name: Prashant Jain the insolvency professional acting Reg. Nos. IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131 as resolution professional Address: A501, Shanti Heights, Plot No Address and e-mail of the 2,3,9B/10, Sector 11, Koparkharine, Thane, Navi Resolution Professional, as registered with the Board Mumbai- 400709 E-Mail: ipprashantjain@gmail.com C/o: SSARVI Resolution Services LLP Address and e-mail to be used for Add: B-610, BSEL Techpark, Sector 30A, Opp. o correspondence with the resolution Vashi Railway Station, Navi Mumbai - 400703.

Website: www.ssarvi.com

E-Mail: ipprashantjain@gmail.com,

https://ibbi.gov.in/uploads/downloads/IIRP\_Reg\_F

rp.krishnachitalia@gmail.com

orm B.docx Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench, Court - I in the matter of insolvency resolution process under section 95 of the code has ordered the commencement of the insolvency resolution process against Mr. Krishna Lallubhai Chitalia

on 03.09.2024. The creditors of Mr. Krishna Lallubhai Chitalia are hereby called upon to submit their claims with proof on or before 27.09.2024, to the Resolution Professional through electronic means, or by hand or registered post or speed post or courier.

Note: Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties or imprisonment in accordance with the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and any other

applicable Laws. Date: 06.09.2024 Sd/- Mr. Prashant Jain IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131

Place: Mumbai

professional

11 Relevant Forms

AFA Valid up to 31.12.2025

## AJANTA SOYA LIMITED CIN L15494RJ1992PLC016617

Regd. Office: SP- 916, Phase-III, Industrial Area, Distt. Alwar, Bhiwadi 301 019, Rajasthan Ph. No. 911-6176727, 911-6128880 Corp. Office: 12th Floor, Bigjo's Tower, A-8, Netaji Subhash Place, Wazirpur District Centre, Delhi-110 034

Ph. No. 91-11-42515151, Fax: 91-11-42515100 Website: www.ajantasoya.com, E-mail: cs@ajantasoya.com NOTICE OF THE 33" ANNUAL GENERAL MEETING. BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 33" Annual General Meeting ("AGM") of the Members of Ajanta Soya Limited will be held on Friday, 27th September, 2024 at 12:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set forth in the Notice convening the Meeting ("Notice"). Pursuant to the General Circular No. 09/2023 dated 25' September, 2023 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") read together with previous circulars issued by the MCA in this regard (collectively to be referred to as "MCA Circulars") and Circular No. CFDPoD-2/P/CIR/2023/167 dated 7" October, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") read together with other circulars issued by SEBI in this regard (collectively to be referred to as "SEBI Circulars") Companies are allowed to hold Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM"), without the physical presence of Members at a common venue till 30° September 2024. Hence, in compliance with the said circulars and provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the AGM of the Company is being held through VC/OAVM.

In Compliance with the said MCA and SEBI Circulars, the Notice of the 33" AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 has been sent by e-mail on Thursday, 5° September 2024 to those members whose email addresses are registered with the Company/Depository Participant/s.

The Notice of the 33" AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 can be downloaded from the Company's website at www.ajantasoya.com and the website of the stock exchange where the shares of the Company is listed i.e. www.bseindia.com as well as on the website of National Securities Depository Limited i.e. www.evoting.nsdl.com Notice of the AGM is also available on the website of NSDL www.evoting.nsdl.com Members may also access the Annual Report of the Company through the following link https://ajantasoya.com/annual-reports-2/-

Instruction of Remote E-voting and E-Voting during AGM:- Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules'), the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"), the Company is pleased to provide its shareholders facility of remote E-Voting and E-voting during the AGN in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed National Securities Depository Limited ('NSDL') for facilitating voting

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participating in the 33" AGM through VC/OAVM facility and e-voting during the 33rd AGM. The Cut-off date for the purpose of e-voting has been fixed as Friday, 20th September, 2024. Voting rights shall be reckoned on the paid up value of the shares registered in the name of the members of the Company as on the Cut-off date Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

The Remote e-voting facility will be available during the following voting period:

From 9.00 A.M. (IST) on Tuesday, 24" September, 2024 Commencement of e-voting

End of e-voting Upto 5.00 P.M. (IST) on Thursday, 26° September, 2024 During this period, Members may cast their votes electronically. The remote e-voting

module shall be disabled by NSDL thereafter. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The instructions for attending the AGM through VC/OAVM facility are provided in the Notice

of 33" AGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend and participate in the 33" AGM through VC/QAVM means, but shall not be entitled to cast their e-vote again.

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Compan

after sending the Notice of the AGM by email and holding shares as of the Cut-off date i.e. Friday, 20" September, 2024, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.com. However, if any person is already registered with NSDL for remote e-Voting, he can use his existing User ID and Password for casting his vote. If a person has forgotten his Password, he can reset his Password by using "Forgot Use Details/Password" option available on www.evoting.nsdi.com or call on 022-4886 7000

In case of any queries / grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting use manual for Shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.com o call on.: 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request at evoting@nsdl.com or pallavid@nsdl.com or contact to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager or Ms. Soni Singh Asst. Manager, National Securities Depository Limited, Trade World - A Wing, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013.

The Members, who are holding shares in physical form or who have not registered their e-mail ID with the Company/ RTA can cast their vote through remote e-voting or through e-voting during the AGM by registering their e-mail ID. The process and manner of remote e-voting and e-voting during the AGM for members holding shares in dematerialised and physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.

A Person who is not a Member as on the Cut-off date should treat the Notice of AGM for

Mr. Debabrata Deb Nath (Membership No. FCS 7775), Company Secretary in Whole-time Practice of M/s R & D Company Secretaries, Delhi, has been appointed as the Scrutinizer for conducting e-voting process in a fair and transparent manner.

Book Closure: Pursuant to the provision of section 91 of the Companies Act 2013 and rules made there under, and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Register of Members and Share Transfer book of the Company will remain closed from Saturday, 21" September 2024 to Friday, 27" September, 2024 (both days inclusive) for the purpose of 33" Annual General Meeting to be held on Friday, 27" September, 2024 at 12:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM").

Place: New Delhi

Date: 5th September, 2024

For Ajanta Soya Limited

Sushil Kumar Goyal (Managing Director) (DIN: 00125275)

## SHAHLON SILK INDUSTRIES LIMITED

Regd. Office:, Plot no. 5, C.S. Nondh No. 451/A, R.S. No. 33/1 paiki, Nr. Narendra Dyeing Mill, B/h. Old Sub-Jail, Khatodara, Ring Road, Surat, Gujarat, 395002: Tel No.: +91-261-2635551-53 | E-mail: info@shahlon.com Website: www.shahlon.com | CIN: L17120GJ2008PLC053464

NOTICE OF 16TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE. DIVIDEND AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 16th Annual General Meeting (AGM) of the members of Shahlon Silk Industries Ltd. will be held on Monday, September 30, 2024 at 11.00 a.m.(IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the 16th AGM. The Notice calling the 16th AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 is sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with Depository Participant (for shareholding in demat mode) or the Company/it's Registrar and Transfer Agent – Bigshare Services Pvt. Ltd. (Bigshare) (for shareholding in physical mode).

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21st September, 2024 to Monday, 30th September, 2024 (both days inclusive) for the purpose of determining the shareholders who shall be entitled for dividend for the year ended 31st March, 2024, if approved by the shareholders at the 16th AGM.

Members may note that the Board of Directors at its Meeting held on 27th May, 2024 has recommended a Dividend of Re. 0.06/- per share (3.00%) for the year ended 31st March, 2024. The dividend, if approved, by the Members at the AGM, will be paid within a period of 30 days from the date of declaration, subject to deduction of tax at source, wherever applicable.

Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 ("the IT Act"). For the prescribed rates for various categories, conditions for Nil/preferential TDS and details/documents required thereof. Members are requested to refer to the IT Act and Notice of the AGM in this regard which is mailed to the members.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI Listing Regulations and SS-2 issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI) read with MCA Circulars and SEBI Circular. the Company is providing remote e-Voting facility to its Members in respect of the business / resolutions as set forth in the Notice of AGM to be transacted at the AGM and facility for those Members participating in the AGM to cast vote through e-Voting system during the AGM provided by CDSL.

(1)The cut-off date for the purpose of remote e-voting, voting at the AGM and for participation in AGM shall be 23rd September, 2024.

(2) The remote e-voting period begins on Friday 27th September, 2024 (9.00) a.m. IST) and ends on Sunday 29th September, 2024 (5.00 p.m. IST). Remote E-Voting shall not be allowed beyond the said date and time.

(3) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cutoff date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, e-voting at the AGM and participating in the 16th AGM through VC/OAVM facility.

 Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holds shares as of the cut-off date i.e. 23rd September, 2024, may obtain the login ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if person is already registered with CDSL for e voting then existing User ID and password can be used for casting vote.

5) The members who have casted their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their (6) The Company has appointed Mr. Bhairav H. Shukla, Practicing Company

Secretary (Membership No. FCS 6212) as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting at AGM in a fair and transparent manner. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the

CDSL e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section, addressed to Mr. Rakesh Dalvi or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 18002109911. This Notice is also available on the Company's website www.shahlon.com and on the website of CDSL www.evotingindia.com

Place : SURAT Date: September 6, 2024 Under authority of the Board of Directors of Shahlon Silk Industries Ltd Hitesh Garmora (Company Secretary)



# PRABHAT TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

Registered Office: Unit No. 402, Western Edge I, Kanakia Spaces, Western Express Highway, Borivali (East), Mumbai 400 066 CIN: L72100MH2007PLC169551 Website: www.prabhatgroup.net Tel: 022-40676000 Email ID: cs@prabhatgroup.net

NOTICE FOR 17TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that, the 17th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be convened through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 and the Rules noticed thereunder, read with General Circular No. 14/2020 dt. 08,04.2020, No.17/2020 dt. 13.04.2020 and No. 20/2020 dt. 05.05.2020, No. 02/2021 dt. 13.01.2021, No. 2/2022 dated 05.05.2022, 3/2022 05.05, 2022 followed by Circular No. 10/2022 and 11/2022 dated 28.12.2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD/1/CIR/P/2020/79 dt.12.05.2020 and EBI/HO/CFD /CMD2/CIR/P/2022 /62 dated May 13, 2022 followed by Circular No. SEBI/HO/CFD/ PoD-2/CIR/2023/4 dated January 5, 2023, General circular no. 09/2023 dated September 25, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by Securities & Exchange Board of India ("SEBI Circular").

Transfer Agent of the Company, to transact the business as set out in the Notice convening the AGM. The member can attend and participate in the AGM only through VC/OAVM as no provision has been made to attend the AGM in person. The attendance through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum for the AGM. In compliance with the MCA and SEBI Circular(s), the notice setting out the business to be transacted at the AGM together with the Annual Report of the company for the year 2023-24 will be sent electronically to those members whose email address registered with the company/

The 17\* AGM of the Company will be held on Monday, September 30, 2024 at 3:00 P.M. (IST),

through VC/OAVM facility provided by Cameo Corporate Services Limited., Registrar and

Depository participant(s). No physical copies of the notice and the Annual Report would be sent to any member. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website at www.prabhatgroup.net and on the website of Stock Exchange i.e. BSE. Limited at www.bseindia.com Manner of registering / updating email address for receiving the documents pertaining

Members may send an email request addressed to cs@prabhatgroup.net and

cameosys@cameoindia.com along with scanned copy of the request letter duly signed by the first shareholder, providing the email address, mobile number, self - attested copy of PAN and Client Master copy in case shares are held in electronic form or copy of the share certificate in case shares are held in physical form, to enable Cameo Corporate Services Limited at their address and to provide them the Notice, Annual report and the e-voting instructions along with the use ID and Password.

Kindly note that in case the shares are held in electronic form, the above facility is only for temporary registration of email address or receipt of the Notice, Annual Report and the - voting instructions along with the user ID and Password. Such members will have to register their email address with their Depository Participants permanently, so that all communications are received by them in electronic form.

Manner of e casting vote(s) through e-voting

Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-voting facility (remote e-voting). The facility for e-voting will also be made available during the AGM to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before as well as during the AGM will be provided in the Notice of the AGM.

Members who do not receive email or whose email address is not registered with the Company Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notice of AGM. The same login credentials can also be used for attending the AGM through Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in

particular, instructions for joining the AGM and manner of e-casting votes through e-voting. In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the rules made there under, as amended, read with SEBI (LODR) Regulations, 2015, the details of e-voting . Date of Dispatch of Notice - Thursday, September 5, 2024

2. The e-voting period begins on Friday, September 27, 2024 at 10.00 a.m. and ends on

will be declared on Thursday, October 3, 2024.

Place: Mumbai

Date: September 5, 2024

Sunday, September 29, 2024 at 5:00 p.m. During this period, shareholders of the Company holding shares as on the cut-off date Monday, September 23, 2024 may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NDSL for voting thereafter.

. Any person who becomes member of the company after the cut-off date may apply for e-voting login ld password as per procedure which is available on www.bseindia.com. Members who have cast their vote by e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again

time mentioned above. Once the vote on resolution(s) is cast by the members, the members shall not be allowed to change subsequently. The Board of Directors appointed M/s, NVB & Associates, Practicing Company Secretaries as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. The results

The remote e-voting module shall be disabled for voting after the expiry of the date and

Members may contact Chief Financial Officer, on 022-40676000 or send an email at cs@prabhatgroup.net or for any grievances relating to e-voting Notices also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and SEBI (LODR) Regulation that the Register of Members of the Company will be closed from Tuesday, September 24, 2024 to Thursday, September 26, 2024 for the purpose of AGM.

> For Prabhat Technologies (India) Limited Insolvency Resolution Professional Rajendra K. Bhuta Reg. No.IBBI/IPA-001/IP-P00141/2017-18/10305

Trio Mercantile and Trading Ltd CIN: L51909MH2002PLC136975

Registered Office: - 613/B, Mangal Aarambh, Near Mc. Donalds, Kora Kendra, R.M. Bhattad Road, Borivali (W), Mumbai - 400 092 Phone No: - 022-28335998/99 Website: www.triomercantile.com Email Id: triomtl@gmail.com

NOTICE Notice is hereby given that the 22<sup>nd</sup> Annual General Meeting of the Members of the Company will be held on Monday, the 30<sup>th</sup> day of September, 2024 at 9.30. a.m. at 613/B, Mangal Aarambh, Kora Kemdra, Borivali (West), sent to the members along with Annual Report to their registered email id/addresses with the Company/Depository Participants by mail/ courier. The date of Completion of sending of physical notice by mail/courier is 5th September, 2024.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Annual Report 2023-24 have been sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with Company/ Registrar and Share Transfer Agent/ their Depository Participants, as case may be. The dispatch of Notice of the AGM and the Annual Report 2023-2024 through emails has been completed on 5th September, 2024. Further, the hard copies of the Annual report are being sent to those members who have requested for the same. Notice of AGM is also available on Company's website http://www.triomercantile.com and on CDSL website http://www.evotingindia.com.

Pursuant to section 108 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and Regulation 44 of the Listing Regulation, the Company is pleased to provide e-voting facility to its members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set in the AGM Notice. The Company has availed the e-voting services as provided by Central Depository Services (India) Ltd (CDSL). The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the rules are given hereunder:

(a) All the businesses as set out in the notice of AGM may be transacted by electronic mode.

(e) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the

(b) Date and time of commencement of e-voting: Friday, 27<sup>th</sup> September, 2024 at 9.00 a.m. (c) Date and time of end of e-voting: Sunday, 29<sup>th</sup> September, 2024 at 5.00 p.m.

(d) Cut off date: Monday, 23rd September, 2024.

Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as of the Cutoff date of Monday, 23<sup>rd</sup> September, 2024 may obtain login ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if person is already registered with CDSL for e-voting, then existing User ID and password can be used for casting vote. (f) The members are also informed that

(1) E-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. Sunday, 29<sup>th</sup> September, 2024.

the members attending the meeting, who have not cast their vote by remote e-voting, to enable them to exercise their right at the meeting. (3) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM, may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM.

(2) The facility for voting through polling paper shall be made available at the AGM to

(4) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut Off date on Monday, 23rd September, 2024 only shall be entitled to avail the facility of remote evoting or the voting at the AGM.

(5) The procedure & instruction of electronic voting is available in the Notice of AGM

(6) Contact details for grievance: In case you have any gueries or issues regarding e-voting, you may refer the Frequently asked Questions ("FAQ') for members and remote e-voting user manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com.

The Board of Directors has appointed M/s J.B. Wala & Co, Chartered Accountant, who is not an employee of the Company as a Scrutinizer for conducting the e-voting process in the fair

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act. 2013, and other applicable provisions, if any, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2024 to Date 30th September, 2024 (Both days inclusive) for the purpose of 22<sup>nd</sup> Annual General Meeting of the Company. A member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint proxy to attend and vote instead of himself/herself and the proxy need not be a member. The instrument appointing

proxy should however be deposited at the registered office of the company not less than forty eight hours before the commencement of the meeting.

Meghha Trivedi Place: Mumbai Company Secretary Date: 5<sup>th</sup> September, 2024 Website: www.triomercantile.com

# **Blue Coast Hotels Limited**

(CIN-L31200GA1992PLC003109) Regd. Office: S-1, D-39, N-66, Phase-IV, Verna Industrial Estate, Verna, Goa 403722 Corp. Office: 415-417, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg. New Delhi-110001

Website: www.bluecoast.in; E-mail Id: info@bluecoast.in Tel. No.: +91 11 23358774-775

# NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING & BOOK CLOSURE DATES

The 31" Annual General Meeting ('AGM') of the members of the Blue Coast Hotels Limited ('the Company') scheduled to be held on Saturday, 28" September, 2024 at 04:00 P.M., through Video Conferencing or Other Audio Visual Means ("VC'/"OAVM"), a service provided by National Securities Depository Limited ('NSDL'), so as to allow members of the company to participate in the AGM,in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act') and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, ('Listing Regulations') and guidelines issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India, vide Circular No. 09/2023 dated 25" September, 2023 read with MCA Circular no. 20/2020 dated 5" May, 2020, and Circular no. 10/2022 dated 28" December, 2022. (collectively 'MCA Circulars'), circular no. SEBI/HO/DDHS/P/CIR/ 2023/0164 dated 6" October 2023 issued by SEBI and all other relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India ('SEBI'), to transact the businesses as set out in the notice of the AGM which was circulated for convening the AGM.

Further, in compliance with the applicable provisions of the Act, circulars cited above and Listing Regulations, the notice of the AGM along-with explanatory statements and Annual Report for the financial year 2023-24, have been sent electronically on Wednesday, 4" September, 2024 to members whose email address registered with the company/Registrar & Share Transfer Agent ('RTA')/Depository participant(s). The requirement of sending hard copies of the aforesaid has been dispensed unless member asked/ requested for the hard copy.

Members may note that the detailed notice of the AGM along-with explanatory statements and Annual Report for the financial year 2023-24, is available on the website of the company at www.bluecoast.in, websites of the respective Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz., www.bseindia.com and www.nseindia.com. The aforesaid document will also be available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

The Register of Members and Share Transfer books will remain closed from Sunday 22" September, 2024 till Saturday 28" September, 2024 (both days inclusive) Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on Saturday, 21" September, 2024 i.e., cut-off date, are entitled to cast their votes on the resolutions set forth in the Notice of 31" AGM through remote e-voting and e-voting during the 31" AGM. The remote e-Voting period will commence on Wednesday, September 25, 2024 at 9:00 A.M. and ends on Friday, September 27, 2024 at 5:00 P.M. The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also join the AGM through VC but shall not be entitled to cast their vote again.

Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/

e-voting is provided in the Notice of 31" AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at 'evoting@nsdl.co.in'. However, if he/she is already registered with NSDL for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. In case of any query or issue regarding e-voting or grievance

connected with the facility for voting by electronic mode/ attending AGM through VC/OAVM, the concerned person may contact to Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.com / / 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or Mr. DeepanshuRastogi, Assistant Manager, MAS Services Limited at info@masserv.com / 011-26387281/82/83. For Blue Coast Hotels Limited

Date: 05" September, 2024 Compliance Officer Place: New Delhi

Waaree Energies Limited

CIN: U29248MH1990PLC059463 Registered Office: 602, Western Edge-I, Western Express Highway. Borivali (East), Mumbai - 400066, Maharashtra, India

Tel: +91-22-6644 4444, Fax: +91-22-6644 4400, Email: secretarial@waaree.com, Website: www.waaree.com

NOTICE OF 34" ANNUAL GENERAL MEETING OF WAAREE ENERGIES LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") OR OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") AND REMOTE E-VOTING Notice is hereby given that the 34th ANNUAL GENERAL MEETING ("AGM") of Waaree Energies

Limited will be held on Friday, September 27, 2024 at 11:00 A.M through video conferencing ("VC") or other audio visual means ("OAVM") in accordance with the Circular No. 20/2020 dated May 5, 2020. Circular no. 10/2022 dated December 28, 2022 read with subsequent Circulars in this regards and latest being Circular No. 09/2023 dated September 25, 2023, (collectively referred to as "MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA" without the physical presence of the members at a common venue. Members participating through VC/OVAM facility shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies Act, 2013 ("the Act"). Electronic copies of the Notice of the AGM have been sent to all the members on Thursday,

September 05, 2024 whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participant(s)/RTA. The requirements of sending physical copy of notice of AGM to members have been dispensed with vide MCA Circulars as mentioned above. In compliance with provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 (as amended) the Company is pleased to offer remote e-voting facility to the members to enable them to cast their votes electronically from a place other than the venue of the AGM ('Remote E-voting') on all resolutions set forth in the Notice of AGM, as well as e-voting during the AGM. For this purpose, the Company has signed an agreement with the Link Intime India Private Limited for facilitating e-voting facility.

In this regard, the Members are hereby further informed that:

ends on Thursday, September 26, 2024, at 05:00 P.M. During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) i.e. Friday, September 20, 2024, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited for voting (b) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial

(a) The remote e-voting period shall start at Monday, September 23, 2024 at 09:00 A.M. and

owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, September 20, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-voting and e-voting at the AGM. The detailed procedure/ instructions for remote e-voting and e-voting during AGM are contained in the Notice of the AGM. (c) Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company

after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, September 20, 2024 may obtain the login ID & password by sending a request at mt.helpdesk@linkintime.co.in. (d) Members who have not cast their vote by remote e-voting and are present in the AGM

through VC/OVAM, shall be eligible to vote through e-voting at the AGM. e) Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend

the AGM through VC/OVAM but shall not be entitled to cast their vote again (f) The notice of the AGM is available on the website of the Company i.e. https://waaree.com/

investor/ The notice of the AGM is also available on the website of Link Intime India Private Limited https://linkintime.co.in. (g) In case shareholders/members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently asked questions ("FAQ") and Insta Vote e-Voting manual available at

https://instavote.linkintime.co.in under the help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on Tel; 022 - 4918 6000.

Company Secretary and Compliance officer

By the order of the Board For Waaree Energies Limited

Rajesh G Gaur

M. No.: ACS-34629

Date: September 05, 2024 Place: Mumbai

that will be set forth in the Notice of the AGM.

(CIN: L70109MH2000PLC288648) Registered Office: 601, Makhija Royale, 6º Floor, S.V. Road, Khar (W) Mumbai-400052 Email: sanmitinfra@gmail.com , Website: www.sanmitinfra.com ; Tel: 022-67429100 INFORMATION REGARDING 24TH ANNUAL GENERAL MEETING TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCE / OTHER AUDIOVISUAL MEANS RECORD DATE, FINAL DIVIDEND & REMOTE E-VOTING DETAILS. Notice is hereby given that the 247 Annual General Meeting ("AGM") of the Sanmit Infra Limited ("Company") will be held through Video Conference / Other Audio-visual Means on Saturday, 26th September, 2024, at 01:00 P.M. (IST) to transact the businesses

SANMIT INFRA LIMITED

The Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being the General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") hereinafter collectively referred to as ("MCA Circulars") SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI Circular No.SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 (together "SEBI Circulars") respectively, permitted the holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the MCA Circulars and other relevant provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder ("Act") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 ("Listing Regulation"), the AGM of the

Company is being field through VC / OAVM. In accordance with the aforesaid MCA Circulars and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular Nos. SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P. 2021/11 dated January 15, 2021, SEBI Circular No.SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022 62 dated May 13, 2022, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 respectively (hereinafter collectively referred to as "Circulars") the electronic copy of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2023-2024 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-2024 will also be available on the Website of the Company at www.sanmitinfra.com and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the CDSL website at www.cdslindia.com Shareholders can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of determining the quorum under Section 103 of the Act. The instructions for joining the AGM are provided in the Notice

The Company is providing remote e-Voting facility ("remote e-Voting) to all the Shareholders to cast their vote on all the Resolutions which are set out in the Notice of AGM and to E-Vote at the AGM. Members have the option to cast their vote using the remote e-Voting or through e-Voting system during the AGM provided by CDSL. The manner of voting remotely for the Shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice of AGM, 24TH Annual report and AGM notice has been uploaded at the website of the company and also sent to the shareholders of the company whose mail ids are registered with DP and all stakeholders/members can access the Annual report by clicking www.sanmitinfra.com Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule

10(1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and as per

Regulations 42 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations,

2015, the Register of Beneficial Owners, Register of Members and Share Transfer

Books of the Company will remain closed from Sunday, 22ND September, 2024 to Saturday, 28th September 2024 (both days inclusive) and the Company has fixed Saturday , 21st September, 2024 as the "cut-off" date for the purpose of determining the members eligible to vote on the resolutions set out in the Notice of 24TH AGM or Remote e-voting period Wednesday, 25th September, 2024, at 9:00 a.m. (IST) and end

on 27th Friday , September, 2024 at 5.00 p.m. (IST) and thereafter, the remote e-voting module shall be disabled by CDSL Shareholders may note that the Board of Directors at their Meeting held on May 28, 2024

has recommended a final dividend of Rs. 0.035/- paise per Equity Shares of face value of Rs.1/- each for the Financial Year ended March 31, 2024. The final dividend subject to the approval of Shareholders, will be paid on or after Saturday, September 28, 2024 to the Shareholders whose name appear in the Register of Shareholders as on the Record date i.e., Saturday, 21st. September, 2024 through various online transfer modes to the Shareholders who have updated their bank account details. For Shareholders who have not updated their bank accounts details, dividend warrants/demand drafts/ cheques will be sent to the registered addresses depending on availability of postal

In case you have not registered your e-mail address and/or not updated bank account mandate for received of dividend, please follow the below instructions:

Dematerialized Holding | Register/update the details in your demat account, as per the process advised by your Depository Participants (DP) Register/update the details in prescribed Form ISR-1 and

Physical Holding

other relevant forms with the Registrar & Transfer Agent of the Company, Purva Sharegistry (India) Pvt Ltd. Pursuant to Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of Shareholders w.e.l. April 01, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to Shareholders at the prescribed rates. For the prescribed rate for various categories.

please refer to the Finance Act, 2020 and the amendments thereof. The Shareholders are requested to update their valid PAN with the DPs (if shares held in dematerialized form) and Company/LIILP (if shares held in physical form). A Resident individual Shareholder with PAN and who is not liable to pay tax can submit a year declaration in Form No. 15G / 15H, to avail the benefit of non-deduction of tax at source by email to sanmitinfra@gmail.com Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, or having invalid PAN or Specified Person as defined under

prescribed under Section 206AA or 206AB of the Act, as applicable: Link for attaining the 24™ AGM OF SANMIT INFRA LIMITED - https://us06web.zoom.us/ j/864597421117pwd=srMEMNBaFhZPunQRHZP6VjG6hoMpse\_1 for physical shareholders and this link will be also available in the demat account of the shareholders whose shares

Section 206AB of Income Tax Act ("the IT Act"), the tax will be deducted at a higher rate

Non-resident Individual Shareholder [Including Foreign Institutional Investors (Fils) / Foreign Portfolio Investors (FPIs)] can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents i.e., No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may require to avail the tax treaty benefits. For this purpose, the Shareholder may submit the above documents by email to sanmitinfra@gmail.com . This notice is being issued for the information and benefit of all the Shareholders/stakeholders

of the Company in Compliance with the applicable circulars of the MCA & SEBI. By Order of Board of Directors For Sanmit Infra Limited

Place :Mumbal Date: 05/09/2024

(Managing Director) DIN: 00586770

Sanjay Makhija

financialexp.epapr.in

Kapila Kandel Company Secretary &

सोलापूर, दि.५ : माजी जयसिद्धेश्वर डॉ. खासदार महाराज बेडा जातीच्या तक्रारीवरील सुनावणीला आत्तापर्यंत गैरहजर राहिल्याने समितीच्या राहण्याबाबतची काढलेली नोटीस नसल्याची कैफियत मिळाली

अनुरूप घेण्यात येणार आहे.

डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत.

त्यांच्या वकिलांनी समितीसमोर हजर राहन मांडली.

पडताळणी सोलापुर जात समितीचे अध्यक्ष पवार, सदस्य शिंदे, कवले व विधी तज्ञ शिवलकर यांच्यासमोर माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी बेडा जंगम दाखल्याबाबत सुनावणी सुरु आहे. तक्रारदार मिलिंद मुळे

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय :** ३०१, ऑरा बायप्लेक्स, कल्याण ज्वेलर्सच्या वर

एस. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम ), मुंबई, महाराष्ट्र ४०० ०९२ भारत

संकेतस्थळ : www.sudarshanpharma.com ई—मेल : compliance@sudarshanpharma.com

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

याद्वारे सूचित करण्यात येते की, सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभ

(ईजीएम) सोमवार दिनांक ३०.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्त

मान्यताप्राप्त दृकशाव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्य

कंपनी कायदा २०१३ (''कायदा'') च्या लागू असलेल्या आणि आवश्यक त्या तरतुर्दीच्या अनुसार आणि त्या अंतर्ग

बनविण्यात आलेल्या विविध नियमांच्या अनसार आणि त्यासह वाचा सामान्य परिपन्नक दिनांकीत ०८,०४,२०२०

१३.०४.२०२०, ३१.१२.२०२०, ०८.१२.२०२१, ०५.०५,२०२२ व २५.०५,२०२३ जी कांपीरेट व्यवहार मंत्रास्त्र ("**एमसीए")** यांनी जारी केली आहेत (आणि यापुढे ज्यांचा एकत्रित उद्धेख **"एमसीए परिपत्रके"** असा कारण्यार

येणार आहे) आणि त्याच प्रमाणे वाचा परिफाके दिनांकीत १२.०५.२०२०, १५.०१.२०२१, १३.०५.२०२२ ०५.०१.२०२३ जी सक्युरिटीज अँड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी ("सेबी") जारी केली आहेत (ज्यांचा एकक्रि

उद्धेख यापुढे **'सेबी परिपत्रके'** असा कष्णात येणार आहे) आणि त्यासह अन्य लागू असलेली परिपत्रके जी एमसीर आणि/र्किवा सेबी यांनी या संदर्भात जारी केली आहेत, त्यांच्या अनुसार बित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच्या ईजीएम

ची सूचना दिनांक ०५.०९.२०२४ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करण्याची प्रक्रिया पर्ण केली आं

ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स ("आरटीए") केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड,

कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) निव

२०१४ चा नियम २० आणि त्यात बेळोबेळी करण्यात आलेल्या सधारणांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सेकेटरिअल

स्टॅंडर्स - २ जे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केली आहेत आणि सेबी (लिस्टिंग

ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ आणि त्यात बेळोबेळी करण्यात आलेल्य

सुधारणा योज्या अनुसार, ईंबीएमच्या सुचतेत नमूद्र करण्यात आलेल्या विषयांवर कंपनीच्या समासदाना ईंबीएमच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने आणि ईंबीएमच्या दएम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी कंपनी सुविध

उत्तत्वयं करून देत आहे आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धनिन मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीन नैशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएस**डीएल**") यांची सेवा घेतली आहे.

ईबीएम सूचनेची इ प्रत कंपनीचे संकेतस्थळ <u>www.sudarshanpharma.com</u> येथे तसेच नॅशनल सिक्युरिटीण डिपॉझिटरीज लिमिटेड (''ए**नएसडीएल'**) यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.co</u>i येथे आणि स्टॉक एक्स्चेंज यांचे

संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे

सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच सोमवार दिनांक २३.०९.२०२४ रोजी कंपनीच्या एकुण पेड अ

इकिटी समभाग भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या इकिटी समभाग धारणेवर अवलंबून असतील. दरस्र

ई-मतदान कालावधीला शुक्रवार, दि.२७.०९.२०२४ रोजी स. ९.०० (भा. प्र. वे.) प्रारंभ करण्यात वेईल आणि ही प्रक्रिया रविवार, दि. २९.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपृष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ ई-मतदान

अशी कोणतीही व्यक्ती जिने कंपनीच्या सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभा

घेतले आहेत आणि जी व्यक्ती कंपनीची सभासट यालेली आहे आणि कर ऑफ तारीख प्रदर्शनेच सोप्रवार हि

२३.०९.२०२४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर ती व्यक्ती ईजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनांच

अवलंब करू शकते. ज्या सभासदांनी ईजीएमच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्ष बजावलेला आहे त्य सभासदांना ईजीएममच्ये उपस्थित राहण्याचा अधिकार असेल मात्र त्यांना अशा प्रस्तावांवर पुन्हा मतदान करता येणाः

कंपनीने ईजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कट ऑफ तारीख म्हणजेच दिनांक ३०.०८.२०२४ रोजी कंपनीरं

समासद असलेल्यांना त्यांच्या ज्ञात आणि उपलब्ध असलेल्या इ मेल तपशिलांवर निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जे समभागधारक कट ऑफ तारीख रोजी समासद नोंद पुस्तिकेत नोंदणीकृत नाहीत किंवा कट ऑफ तारीख

रोजी ज्यांनी आपले इ मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत असे समभागधारक <u>compliance.spil@qmail.con</u> येथे संबंधित इ मेल तपशिलावरून आपला क्लायंट आयडी आणि डीपी आयडी आणि सूक्तेची इलेक्ट्रॉनिक फ्र

यासाठी संपर्क करू शकतात आणि विहित प्रक्रियेचा अवलंब करून ते प्राप्त होऊ शकेल. सूचना कंपनीचे संकेतस्यठ आणि स्टॉक एक्स्वेंज यांच्या संकेतस्यठ्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, दूसस्य इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भा

तपशील जाणन घेण्यासाठी कृपया ईजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. कोणत्याही शंका असल्यास <u>www.evoting</u>

जन्मी का जानून विश्वासाल भूगचा ज्ञान्य पुरूषण पुरूषण प्रदेश का अन्य अस्ति हो अस्ति हुए अस्ति हुए अस्ति हुए सार msdl.com या संकेतस्थळावर डाउनलीड विभागत सभासदांकिता उपलब्ध असलेले इ मतान युक्त में युक्त आणि सभासदांकिता उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्वड क्रेश्चस यांचा संदर्भ ग्रेऊ शकता. किंवा ०२२- ४८८६

७००० आणि ०२२- २४९९ ७००० येथे संपर्क साधू शकता किंवा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन

वैयक्तिक समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिगर्ट स्यरूपात आहेत त्यांना डिपॉडिसटीन म्हणजेच सीडीएसएन आ एनएसडीएन यांच्या माध्यमातून लॉग इन करताना येणाऱ्या तांत्रिक समस्यांच्या संदर्भात हेल्प डेस्क.

प्रतिभती डिमॅट स्वरूपात एनएसडीएल यांच्याकडे उपलब्ध आहेत : ज्या सभासदांना लॉग इन करताना तांत्रिक

७००० येथे संपर्क साधू शकता.

दूरस्थ ई-मतदान आणि ईजीएम दरम्यान झालेले ई-मतदान यांचे निकाल एजीएम समाप्तीपासन कार्यालयीन

निकाल छानी अधिकारी यांच्य

अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ www.sudarshanpharma.com आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे अध्यक्ष यांनी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या अन्य व्यक्तीकडून जाहीर झाल्यानंतर प्रदर्शित करण्यात येतील आणि बीएसई यांना कळविण्यात येतील जिथे कंपनीचे समभाग सृचिबद्ध आहेत.

येथे संपर्क साधू शकता.

नाही ज्या प्रस्तावांवर सभासदांनी ईजीएमच्या आधी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले आहे.

प्रारूप मतदानासाठी एनएसडीएल यांच्याकडून बंद करण्यात येणार आहे.

कामकाजाच्या वेळेत evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकता.

प्रतिभती डिमॅट स्वरूपात सीडीएसएर

बोर्ड लाईन: + ९१ २२ ४२२२११११/ ४२२२१११६ (१०० लाईन)

सीआयएन: L51496MH2008PLC184997

भरत कनकुरे यांनी सुनावणीला माजी खासदार ड्रॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी सुनावणीला हजर राहत नसल्याबद्दल तकार केली होती. यावर अध्यक्षांनी महारःवामी यांना सुनावणीला हजर राहण्याबद्दल नोटीस काढली होती. यावर गुरुवारी माजी खासदार महास्वामी

यांच्यातर्फे एडवोकेट खोले व त्यांचा पुतण्या योगेश हिरेमठ हे हजर झाले. जात पडताळणी समि तीने महास्वामी यांना पोस्टाद्धारे पाठवलेली नोटीस अद्याप मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले पोरुटाचा विलंब मान्य करून समि

## कोरल लॅबोरेटरीज लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** ३ बी पाटनवाला कंपाऊंड. श्रेयस सिनेमा समोर एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई, महाराष्ट्र ४०००८६. दूरध्वनी: ०२२-२५०० ५२४५ | ईमेल: <u>cs@corallab.com</u> | संकेतस्थळ: <u>www.corallab.com</u> | CIN: L24231MH1997PLC422233

४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, पुरुतक बंद करणे (बुक क्लोजर) आणि दूरस्थ ई-मतदान (रिमोट ई-व्होटिंग) याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कोरल लॅबोरेटरीज लिमिटेड ("कंपनी") ची ४२वी वार्षिक

प्तर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०१.३० वाजत इलेक्ट्रॉनिक मोड व्हिडिओ कॉन्फरिन्संग ("व्हीसी") किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम "ओएव्हीएम") द्वारे, सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ऑयोजित केली जाईल. सभेचे ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकत कार्यालय मानले जाईल.

र्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४ /२०२० दिनांकित ८ एप्रिल,२०२० आणि १७/२०२० देनांकित १३ एप्रिल, २०२० सह सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांकित ५ मे २०२० आणि नवीनतम ०९/२०२३ दिनांकित २५ सप्टेंबर २०२३ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालया एमसीए) द्वारा जारी आणि परिपत्रक क्रमांक SEBI /HO /CFD /POD-2 /P / CIR/2023/167 देनांकित ०७ ऑक्टोबर २०२३, SEBI / HO/CFD/POD-2 /P/CIR/2023/4 दिनांकित ५ ज्ञानेवारी, २०२३ सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी (एकत्रितपर्णे गरिपत्रके'), च्या अनुषंगाने, वार्षिक सर्वसाधारण सभेसह एजीएमची सूचना. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपील) रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट कडे नोंदणीकृत आहेत अशा सदस्यांना कंपनीने ४२व्य वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षाचा वार्षिक भहवाल गुरुवार, ०५ सप्टेंबर २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवला आहे. नोटीस आणि वार्षिक अहवाल पाठवण्याचा पूर्णता दिनांक गुरुवार, ०५ सप्टेंबर २०२४ आहे.

गर्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.corallab.com या संकेतस्थळावर आपि बीएसई लिमिटेडच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

अधिनियमाच्या कलम ९१ च्या. त्या अंतर्गत केलेल्या नियमांसह, तरतदींनसार आरि लओडीआर च्या नियम ४२ नुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि हस्तांतरण पुस्तके शनिवार २१ सप्टेंबर २०२४ ते शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ पर्यंत (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ आणि सूची वेनियमांच्या नियमन ४४ द्वारे सुधारित केल्यानुसार, कंपनीला सदस्यांना लिंक इनटाइम इंडिया ग्रायव्हेट लिमिटेड द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली प्लॅटफॉर्म (रिमोट ई-व्होटिंग द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्याची सुविध परविताना आनंद होत आहे.

. नेसर्स सार्क अँड असोसिएट्स एल एल पी, कंपनी सेक्रेटरीज ह्यांची एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि मतदानाची छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली गेली आहे जेणेकरून ातदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडेल.

दरस्थ ई-मतदान (रिमोट ई-व्होटिंग) कालावधी **मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४, सकाळी ९.००** (भारतीय प्रमाण वेळ) वाजता सुरू होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी **संध्याकाळी ५.०० वाजता(भारतीय प्रमाण वेळ) संपेल.** या कालावधीत, शक्रवार, २० सप्टेंबर २०२४ रोजी. म्हणजेच कट-ऑफ तारखेला. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष/ अभौतिक स्वरूपात समभाग गरण केलेले सदस्य त्यांचे मत इलेक्टॉनिक पद्धतीने देऊ शकतात. त्यानंतर लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपील) द्वारा मतदानासाठी ई-वोटिंग मॉडयल अक्षम केले जाईल. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपील) द्वारा प्रदान केलेल्य विधेद्वारे सभासदांना एजीएम सरू होण्याच्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधी आणि नंतर हीडिओ कॉन्फरन्स ("व्हीसी") / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनां ("ओएव्हीएम") च्या माध्यम द्वारे एजीएममध्ये सामील होण्याची परवानगी आहे. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे, ते "व्हीसी"/ "ओएव्हीएम" च्या माध्यमाद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणाः नाही. जे सदस्य "व्हीसी"/"ओएव्हीएम" च्या माध्यमाद्वारे एजीएममध्ये उपस्थित आहेत आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे मतदान रण्यास पात्र असतील. एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्या आहेत. सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे कंपनीच्या पेड-अप इक्विर्ट शेअर कॅपिटलमध्ये शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४च्या कट-ऑफ तारखेनुसार त्यांच्याकरे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील. कट-ऑफ तारखेला कंपनीचाँ सदस्य असलेली होणतीही व्यक्ती एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत

जीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे मत देण्याची तपशीलवार प्रक्रिया आणि सचना सर्व सदस्यांसाठी (ज्यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांसह/ ज्यांचे ईमेल पत्ते डीपी/कंपनी/आरटीए कडे नोंदणीकत नाहीत त्यांच्यासह) नोटीसमध्ये नमद केले आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास ादस्य यांच्याशी सुध्दा संपर्क करू शकतात : नांवः राजीव रंजन, ईमेलः

notices@linkintime.co.in, दुरध्वनीः ०२२ ४९१८६००० / ०२२ ४९१८२५०५ ज्या सदस्यांनी ३० ऑगस्ट २०२४ नंतर कंपनीचे शेअर्स घेतले आहेत, जी भागधारकांना नोटीस ाठवण्याची तारीख मानली जाते आणि वर नमूद केलेल्या कट-ऑफ तारखेपर्यंत, असे सदस्य cs@corallab.com वर कंपनीला किंवा लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला enotices@linkintime.co.in वर लिह्न रिमोटसाठी त्यांचा लॉग इन तपशील मिळवू शकतात. कोरल लॅबोरेटरीज लिमिटेड करीता

स्वाक्षरी/

**स्थळ:** मुंबई ध्वनी देसाई दिनांक: ०६.०९.२०२४ कंपनी सचिव आणि अनपालन अधिकारी

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड करित स्थळ : मुंबई दिनांक : ०५.०९.२०२४ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उच्च न्यायालयात मांडलेल्या आठ मृद्धावर हो नाही याचे उत्तर द्यावे सूचना केली. त्यावर वकिलानी न बोलता महाराज गौडगावला असतात. समितीची नोटीस मिळाल्यावर हजर करतो. पण त्यांचा उलट तपास घेऊ नये अशी

### वीर एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन: एलद्द५९९०एमएच१९८०पीएलसी०२३३३४

नोंबणीकृत कार्यालयः ६२९-ए, गञ्जदर्गः हाऊस, १ला मजला, काळवादेवी पोस्ट ऑफिसजवळ, जे.एस.एस.मार्ग, मुंबई-४००००२. व्हास्वनीः (०२२) २२०७२६४४, कंक्सरः (०२२) २२०७२६४४, ई-मेल: info@veerenergy.net, वेबसाइट: www.veerenergy.net

## ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची सूचना (अ) वार्षिक सर्वसाधारण सभा:

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार. २० सप्टेंबर, २०२४ रोजी स. १०. ३०वा. ६, न्यू नंदू इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली केव्ह्न् रोड. अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ एजीएम नोटीसमध्ये सांगितल्याग्रमाणे व्यवसायाचे व्यवहार

कंपनीने ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रांसह एजीएमची नोटीस असलेल्या वार्षिक अहवालाचे प्रेषण ०५ सप्टेंबर, २०२४ रोजी पूर्ण केले आहे आणि लेखापरीक्षक आणि संचालकांचे अहवाल, ज्या सदस्यांची नावे ३० ऑगस्ट, २०२४ रोजी सभासदांच्या राजिस्टरमध्ये कंपनी/राजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे नोंदणीकृत ईमेल डीएसवर ईमेलद्वारे पाठविले आहे. सभासदांना विनंती केली जाते की त्यांचे डिपॉझिटरी सहभागींसह ई-मेल पत्ता अद्ययावत करा जेणे करून कंपनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संप्रेषण पाठवू शकेल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेला वार्षिक अहवाल आणि इतर संप्रेषणे कंपनीच्या www.veerenergy.net वेबसाइटवर प्रदर्शित केली गेली आहेत आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभासदांकडून तपासणीसाठी सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०० आणि द.१.०० च्या दरम्यान एजीएमच्या तारखेपर्यंत उपलब्ध असतील (ब) पुस्तक बंद करणे:

सूचना पुढे देण्यात आली आहे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार कंपनी ्व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० सह सभासदांचे रजिस्टर **मंगळवार,** २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवसांचा समावेश) कंपनीच्य '४व्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे शेअर हस्तांतरण पुस्तक बंद राहतील.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे अनुपालन करताना, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह सुधारित केल्याप्रमाणे, सदस्यांना त्यांचे मतदा-करण्याची सुविधा प्रदान केली जाते. नोटिसमध्ये नमूद् केलेल्या सर्व ठरावांवर एजीएम (रिमोट ई मतदान) च्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा ई-व्होटिंग करिता पुरविण्यात

दुरस्थ ई-मतदानाचा कालावधी शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) पासून सुरू होतो आणि रविवार, १० २९ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्या.५.००वा. (भाप्रवे) संपेल. या कालावधीत, कंपनीचे सदस्य, सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ च्या कट ऑफ तारखेनुसार वास्तविक स्वरूपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात रिमोट ई-मतदान पष्ट्रत त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि त्या दिनांक आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिली जाणार नाही.

जर एखादी व्यक्ती एजीएम नोटीस पाठवल्यानंतर पण ई-मतदानाच्या निश्चित तारखेला किंवा सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीचा सदस्य झाला असेल, तर त्यांनी एनएसडीएलला त्यांच्या evoting@nsdl.co.in वर यूजर आयडी आणि पासवर्डसाठी विनंती करू शकता. जर सदस्य आधीच एनएसडीएलकडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर, सदस्य दुरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत देण्यासाठी विद्यमान वापरकर्ता ओळखपत्र आणि संकेतशब्द वापरू

मतपत्रिकेदारे मतदानाची सर्विधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही ते मतपत्रिकेद्वारे बैठकीत आपला हक्ष

ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे ते देखील एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात, परंतु त्या सदस्यांना पुन्हा एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार नसेल

ई-मतदानासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध अरधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका किंवा कॉलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: ०२२-४८८६७००० वर किंवा कुमारी प्राजका पावले यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता.

ई-मतदानाचा निकाल कंपनीच्या एजीएमनंतर जाहीर केला जाईल. छाननी अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेबसाइट www.veerenergy.net आणि एनएसडीएलच्या https:// www.evoting.nsdl.com वेबसाइटवर सदस्यांच्या माहितीसाठी, स्टॉक एक्सचेंजेसला कळविण्याबरोबरच दिले जातील.

एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मत देण्यास पात्र असलेल्या सदस्याल स्वतः ऐवजी उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याच अधिकार आहे आणि प्रॉक्सीला कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नियुक्त करणारे इन्स्ट्रमेंट, वैध आणि प्रभावी होण्यासाठी, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएम सुरू होण्यापूर्वी अट्टेचाळीस तासांपूर्वी जमा केले जावे

एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटकर www.veerenergy.net आणि एनएसडीएलेच्या https://www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीर एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता

व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५ सप्टेंबर, २०२४

डीआयएन: ००१६९१८९

## प्रभात टेक्नॉलॉजीस (इंडिया) लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय :** युनिट क्र. ४०२, वेस्टर्न एज १, कनकिया स्पेसेस, पश्चिम द्वाराती महामार्ग, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०० ०६६, सीआयएन : L72100MH2007PlC169551, वेबसमझ्ट : www.prabhatgroup.net संपर्क : ०२२-४०६७६०००, ई-मेल : cs@prabhatgroup.ne

## १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तस्तुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन कॉर्पोरेट कामका मंत्रालयाद्वारे जारी परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, १७/२०२०, दि. १३.०४.२०२० च क्र. २०/२०२०, दि. ७५.७५.२०२० क्र.०२/२०२१, दि. १३.७१.२०२१, क्र. २/२०२२, दि. ०५.७५.२०२२, ३/२०२२, दि. ०५.७५.२०२२, तत्पश्चात परिपत्रक क्र. १०/२०२२ च ११/२०२२, दि. २८.१२.२०२२ २,४८५६, ति. २५,२८६, ति. १८,४८६, ति. १८ ("एमसीए परिपत्रके") तसेच भारतीय प्रतिभूती च विनिमय मंडळ ("सेबी") यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२ च सेबी/एचओ सीएफडी /सीएफडी२ /सीआयआर/पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०२२, व तत्पश्चात सेबी/एचओ/ सीएफडी/पीओडी - २/सीआयआर/२०२३/४, दि. ०५.०१.२०२३, सर्वसाधारण परिपत्रकक्र. ०९/२०२३, दि. २५.०९.२०२३ व परिपत्रकक्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी - २/पी/सीआयआर/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ (''सेबी परिपत्रके'') यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सभासदांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएमं') च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

कंपनीची १५ वी एजीएम सोमवार, दि. ३०.०९.२०२४ रोजी दु. ३.०० वा. (भा. प्र. वे.) एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लि. – कंपनीचे रजिस्टार व ट्रान्सफर एजंट यांच्या दारे उपलब्ध वहीसी/ओएवहीएम च्या माध्यमातन आयोजित करण्यात येर आहे. एजीएममध्ये व्यक्तिशः उपस्थित राहण्याची कोणतीही तरतूद नसल्याने सभासद एजीएममध्ये व्हीसी/ ओएव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतील. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून असलेली उपस्थिती एजीएमकरिता कोरम म्हणून गणली जाईल.

एमसीए व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटर रजिस्टार व टान्सफर एजंट यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच्य वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात येईल. सभा तसेच वार्षिक अहवालाची कागदोपत्री प्रत पाठवण्यात येणार नाही, एजीएमची सचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.prabhatgroup.net</u> वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध असेल.

१७ व्या एजीएमशी संबंधित दस्तावेज प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंदणीकृत/अद्ययावत करण्याचे स्वरूप

सभासद प्रथम भागधारकाद्वारे स्वाक्षरी केलेले विनंती पत्र, ई-मेल पत्ता, मोबाइल क्रमांके, पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत तसेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भागधारणासंदर्भात क्लायन्ट मास्टर प्रत किंवा कागदोपः स्वरूपातील भागधारणासंदर्भात शेअर प्रमाणपत्राची प्रत आदी दस्तावेजांच्या स्कॅन प्रतींसमवेत <u>cs@</u> prabhatgroup.net व cameosys@cameoindia.com येथे संबोधित विनंती ई-मेलद्वारे पाठव शकतील जेणेकरून पूर्वा शेअजिस्ट्री यांना यूजर आयडी व पासवर्डसमवेत सूचना, वार्षिक अहवाल तसेच ई-मतदानाकरिताचे निर्देश पाठवता येऊ शकेल.

कृपया नोंद घ्यावी की, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागधारणासंदर्भात वरील सुविधा केवळ ई-मेल पत्त्यांचे तात्पुरत नोंदणीकरण किंवा सूचना, वार्षिक अहवाल तसेच मतदानाचे निर्देश, यूजर आयडी व पासवर्डसमवेत प्राप करणे, याकरिता उपलब्ध असेल. अशा सभासदांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचाई-मेल पत्ता कायमस्वरूपी नोंदणीकृत करावा लागेल जेणेकरून त्यांना सर्व पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून प्राप्त

## ई-मतदानाच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप

सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधेच्या (दूरस्थ ई-मतदान) माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवरआपले मत देता येऊ शकेल. दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत् न देऊ शकलेल्या सेभासदांकरिता -मतदानाची सुविधा एजीएमदरम्यानही उपलब्ध असेल. एजीएमपूर्वी तसेच एजीएमदरम्यान ई-मतदानार्च विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल.

ज्या सभासदांना ई-मेल प्राप्त झालेला नसेल किंवा ज्यांनी आपले ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदंणीकृत केलेला नसेल त्यांना एजीएमच्या सूचनेत दिलेल्या निर्देशांचे पालन करून लॉग इन अर्हता तयार करता येऊ शकेल. सदर लॉग इन अर्हता व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्येउपस्थित राहण्याकरिताही वापरता येऊ शकेल.

सभासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेतील सर्व टीपा व विशेषत: एजीएममध्ये सहभाग घेणे तसेच ई-मतदानाद्वारे ई-मतदान करण्याचे स्वरूप यांकरिताचे निर्देश काळजीपूर्वक वाचावेत.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या अनुपालनांतर्गत, सुधारित केल्यानुसार, सहवाचन सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ यांच्या अनुपालनांतर्गत ई-मतदानाचा सूचनेच्या पाठवणीचा दिनांक - गुरुवार, दि. ५ सप्टेंबर, २०२४.

- ई-मतदानाचा कालावधी शुक्रवार, दि. २७.०९.२०२४ रोजी स. १०.०० वाजता सुरू होईल व रविवार, दि. २९.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० बाजता संपेल. सदर कालावधी दरम्यान निर्धारित अंतिम तारीख अर्थात सोमवार, दि. २३.०९.२०२४ रोजीनुसार भागधारक असलेले कंपनीचे भागधारक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांची मते देऊ शकतील. ई-मतदानाचे मोड्युल तत्पश्चात एनएसडीएलद्वारे अकार्यरत करण्यात
- निर्धारित अंतिम तारखेपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनली असल्यास सदर व्यक्ती <u>www.</u> <u>bseindia.com</u> वर उपलब्ध प्रक्रियेनुसार ई-मतदानाकरिता लॉग इन आयडी व पासवर्डकरिता अर्ज
- ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद सभेमध्ये उपस्थित राहु शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.
- वरील विहित तारीख व वेळेच्या समाप्तीपश्चात मतदानाकरिता दूरस्थ ई-मतदानाचे मोड्यूल अकार्यरत करण्यात येईल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल.
- संचालक मंडळाने ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी मे. एनव्हीबी ॲन्ड असोसिएट्स कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे. निकाल गुरुवार, दि. ०३.१०.२०२४ रोजी घोषित करण्यात येईल.
- ०२२-४०६७६०० वर संपर्क साधू शकतील किंवा <u>cs@prabhatgroup.net</u> येथे ई-मेल पाठवू शकतील. कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (एलओडीआर) विनियमन यांच्या अनुपालनांतर्गत अशीही सूचना देण्यात येत आहे की, एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर मंगळवार, दि. २४.०९.२०२४ ते गुरुवार, दि. २६.०९.२०२४ दरम्यान बंद राहील.

प्रभात टेक्नॉलॉजीस (इंडिया) लिमिटेडकरित परिसमापन ठराव अधिकारी विनंती केली. त्यावर तक्रारदार कनकुरे यांनी उच्च न्यायालयात तुम्हीच आठ मुद्दे मांडलेले आहात. त्या मुद्धाचे स्पष्टीकरण आम्हाला हवेच आहे. त्यामुळे आम्ही उलट तपास घेणारच असे म्हणणे मांडले.

## मॉडर्न इंजिनिअरिंग ॲन्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १०३/४, प्लॉट-२१५, फ्री प्रेस हाऊस, जर्नल मार्ग, एकआय - १० फ्री प्रेस, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

दूर. क्र. : ०२२ - ६६६६ ६००७, ई-मेल आयडी : <u>cs@mep.ltd.</u> वेबसा**इट :** <u>www.mep.ltd</u> सीआयएन: L01132MH1946PLC381640

## ७८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

<del>ूचना</del> याद्वारे देण्यात येत आहे की **मॉडर्न इंजिनीयरिंग ॲन्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड** ची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभ सोमबार, दि. ३०.०९.२०२४ रोजी दु. १२.३० बाजता कंपनीचे नोंदेणीकृत कार्यालय पता १०३/४, प्लॉट – २१५, फ्री प्रेस हाऊस, जर्नल मार्ग, एफआय – १० फ्री प्रेस, निरमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१ येथे एजीएमच्या सूचनेत बिहित केल्यानुसार विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१९ च्या विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सभासदांचे रिक्स्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळ्वार, दि.२४.०९.२०२४ ते सोमवार, दि. ३०.०९.२०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व त्याअंतर्गत स्थापित नियम तसेच सूची (सूची अनिवार्यता व विमोचन आवस्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतर्गत निर्धारित अंतिम तारीख अर्थात जनाचन जारस्वकाता) त्यान्यमन, रूप यू पानाच्या ३६ चांच्या अनुसारानामा गंचारा आर्थन पार्चेच उत्पार १३.७९.२०१४ रोजीनुमार भागधारक असलेत्या समासदाना कंपनी एजीएमच्या सूचनेत विविद्धित सर्व उरावाच्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्याकरिता ई–मतदान सुविधा देऊ करीत आहे. सभासद सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इरास्त्राग्य रचन्या में पूर्वपार्थाएं में इनावाया सुर्वित्य (इंज स्वता) आहे. चानाव्य ताम्या व्यवस्थानाव्यावाया अन्य टिकाणाहूद इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून (दूरस्थ ई-मतदान) आपला मतदानाचा हरूक बचाबु शकतील. दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने सेट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नेमली आहे. कंपन्या कायदा २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत तरतुर्दीचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

- . एजीएम सुचनेच्या पाठवणीच्या पूर्ततेचा दिनांक : ०५.०९.२०२४.
- दूरस्थ ई-मतदान गुरुवार, दि. २६.०९.२०२४ रोजी स. ९.०० वाजता सुरू होईल व रविवार, दि. २९.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० वाजता संपेल.

३. दि. २९.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० पश्चात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानास परवानगी नसेल

. एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपरचात एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले असतील व कंपनीची सभार बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २३.०९.२०२४ रोजीनुसार भागधारक असल्यास ते <u>www.evotingindia.com</u> वा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर बिनंती पाठवून लॉग इन आवडी व पासवर्ड मि ळव शकतील. एमसीए/सेबी परिफाकांनुसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरीज/कंपनीकडे नोंदणीकृत असतील अशा समासदाना, त्यांनी दस्तावंजाची कागदाण्यी प्रतीकरिता विनती केलेली नसल्यास, एजीएमची सूचना व दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षांकरिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठकण्यात येत आहे. कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नसतील त्यांनी फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्र क्र., पंन, मोबाइल व ई-मेल आयडी आदी तपशील support@purvashare.com येथे सादर करून आपला ई-मेल आयडी नोंदणीकृत करावा. डीमेटेरियलाइन्ड् स्वरूपातील भागधारकांनी त्यांचे ई-मेल पते कंपनी व डिपॉझिटरी पार्टिसिपेट्सकडे अद्ययावत करावा.

६. निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २३.०९.२०२४ रोजीनसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर व . लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये नमूद असेल अशी व्यक्तीच केवळ दूरस्थ ई-मतदान तसेच एजीएममध्ये मतपत्रिकेद्वा

मत देण्यास पात्र असेल. ई-मतदानासंदर्भात काही शंका वा प्रश्न असल्यास सभासदांनी www.evotingindia.com च्या help section कर उपलब्ध समासदाकारिताचे Frequently Asked Questions (FACs) व समासदाकारिताचे e-voting manual वाचावे किंवा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, पत्ता : ए विंग, २५ वा मजला, मेरै थॉन एयुच्युरेक्स, मफतलाल कम्पाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३, ई- मेल आयडी : <u>helpdesk</u> evoting@cdslindia.com येथे संपर्क साधावा किंवा दूर. क्र. १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधावा

.. सभासद दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिल्यानंतरही एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना सभेमध्ये पुन्ह

ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा प्राप्त केलेली नसेल ते एजीएममध्ये वितरीत करण्यात येणाऱ्य

मतपत्रिकेच्या माध्यमातून कंपनीच्या एजीएममध्ये आपले मत देऊ शकतील ०. सभेची सूचना <u>www.mep.ltd</u> व <u>www.evotingindia.com</u> वर प्रदर्शित आहे

तांच्या वैधतेवरील परीनिरीक्षकांचा निर्णय अंतिम असेल

संचालक मंडळाच्या आदेशादां मॉडर्न इंजिनीयरिंग ॲन्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड सही/-संजय झा

**OTIS** 

कंपनी सचिव

## ओटीस ॲलेव्हेटर कंपनी (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:यु२९१५०एमएच१९५३पीएलसी००९१५८ नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, मॅग्नेस टॉवर, माईंडस्पेस, मालाड लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४. द्रर.:९१-२२-२८४४९७००/ ६६७९५१५१, फॅक्स:९१-२२-२८४४९७९१,

वेबसाईट:www.otis.com, ई-मेल:otisindia.investors@otis.com व्हिडीओ कॉन्फरसिंग/दृकश्राव्य माध्यम (व्हिसी/ओएव्हीएम) द्वारे कंपनीची ७०वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, **ओटीस ॲलेव्हेटर कंपनी (इंडिया) लि**. (कंपनी) च्या सदस्यांची **सत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा (७०वी एजीएम) शुक्रवार,** २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.२.३०वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागृ तस्तूदी आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२०, १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/ २०२० दिनांक ५ मे, २०२० आणि पुढील संबंधित परिपत्रक नवीन क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हिसी)/दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत संपन्न होणार आहे. सभेचे नियोजित ठिकाण म्हणून कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, मॅप्नेस टॉवर माईंडस्पेस, मालाड लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, महाराष्ट्र हे समजावे. व्हिसी/ओएव्हिएम मार्फत सहभागी सदस्यांची कंपनी कायदा २०१३च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० नुसार कंपनीच्या सदस्यांना या द्वारे स्चित केले जाते की वार्षिक अहवालासह ७०व्या एजीएम ची सूचनेची भौतिक प्रत रेकोर्ड तारीख शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४ ची सदस्य लाभार्थी मालकांची यादीमध्ये ज्यांचे नाव आहे त्यांना पाठवली आहेत. सदस्यांनी नोंद घ्यावीकी, सूचनेची इ-प्रत कंपनीच्या https://www.otis.com/en/in वेबसाईटवर उप्लब्ध आहेत.

या सदस्यांनी त्यांचे ई-मेल अद्यापी अद्यायावत केले नाहीत त्यांन otisindia.investors@otis.com वर ई-मेल मार्फत किंवा पॅनकार्डची प्रत व फोलिओ क्रमांकाच्या तपशिलासह कंपनीकडे विनंतीपत्र पाठवावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल अद्यायावत

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २० नुसार विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएमपुर्वी तसेच एजीएम दरम्यान एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर मत देता येईल. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे www.evotingindia.com मार्फत देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट इ-वोटिंग) एजीएम सुचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा सदस्यांना कंपनीने दिली आहे.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्यासाठी व एजीएम मध्ये उपस्थित राहण्याबाबत माहिती व एजीएम सुचनेत नमुद सर्व टिप काळजीपूर्वक वाचाव्यात. एजीएममध्ये उपस्थिती राहणेबाबत व ई-वोटिंग प्रणाली बाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क कृमारी ऋतिका पवार, कंपनी सचिव-७२०८८४९५६२ किंवा <u>otisindia.investors@otis.com</u> ई-मेल करावा. एजीएममध्ये उपस्थित राहण्यासंबंधीच्या सर्व शंका किंवा समस्या आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेसाठी **श्री. राकेश दळवी,** वरिष्ठ व्यवस्थापक सीडीएसएल, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ येथे कळवू शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवावा किंवा टोल फ्री क्र.१८००२१०९९११ वर संपर्क करावा

सदस्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

- अ. रिमोट ई-वोटिंग सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. सदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.
- व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही आणि त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देऊ शकतील.
- नोंद तारीख शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल.
- जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद ताखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून रिमोट ई-वोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. नोंद ताखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तीने सदर एजीएम सूचना माहितीकरिता घ्यावी.

पुस्तक बंद करणे: कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ ते शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जातील.

> ओटीस ॲलेव्हेटर कंपनी (इंडिया) लिमिटेडकरिता सही/-

ऋतिका पवार कंपनी सचिव एम.क्र.ए१७२४८

श्री. वर्धमान शाह व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००३३४१९४

नोंदणी क्र. : IBBI/IPA -001/IP - P00141/2017-18/10305

# 

## जाहीर सूचना

श्री. निलेश बिपीनचंद्र संघवी हे व्यावसायिक युनिट क्र.३०३, ३रा मजला, क्षेत्र ७१२ चौ.फु (बिल्टअप क्षेत्र). वासन उद्योग भवन म्हणून ज्ञात इमारत आणि वासन इंडस्ट्रीयल प्रिमायसेस कोसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन सीएस क्र.१६३(भाग) व १६०(भाग), स्ट्रीट क्र.५४, सेनापती बापट मार्ग फिनीक्स मिल समोर. लोअर परळ. गाव लोअर परळ, मुंबई-४०००१३ येथील जागेचे मालक आहेत. मुळतः श्रीमती नलिनी एस. डहाणुकर या सदर व्यावसायिक युनिट क्र.३०३ च्या मालक होत्या पुढे दिनांक २७.०८.१९७४ रोजीच्या करारनामाद्वारे निलनी एस. डहाणुकर यांनी सदर व्यावसायिक युनिट क्र.३०३ ही जागा मे. इंडस्टीयल प्रोडक्टस यांच्याकडे विक्री केली. तदनंतर दिनांक १८.०६.२००२ रोजीच्या (बीबीई-२-२९७१-२००२) विक्री करारनामानुसार मे. इंडस्ट्रीयल प्रोडक्टस्, त्यांचे मालक श्री. सुनिल जी सेकसरिया यांनी सदर व्यावसायिक युनिट क्र. ३०३ ही जागा बिपीनचंद्र एच. संघवी व निलेश बिपीनचंद्र संघवी यांच्याकडे विक्री व हस्तांत केली. सदर बिपीनचंद्र एच. संघवी यांचे १३.१०.२०२० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात कुंदनबेन बिपीनचंद्र संघवी (पत्नी), बिना समीर सोलानी (मुलगी) व निलेश बिपीनचंद्र संघवी (मुलगा) हे कायदेशीर वारसदार आहेत. दिनांक २३.०६.२०२१ रोजीच्या (बीबीई-५-६६८५-२०२१) मुक्तता करारनामाद्वारे सदर कंदनबेन बिपीनचंद्र संघत्ती व बिना समीर सोलानी यांनी सदर व्यावसायिक युनिट क्र.३०३ मधील त्यांचे २/३रे अविभाजीत शेअर्स, अधिकार, हक्क व हित श्री. निलेश बिपीनचंद्र संघवी यांच्या नावे मुक्त केले. येथे नोंद असावी की, श्रीमती निलनी एस. डहाणुकर आणि मे. इंडस्ट्रीयल प्रोडक्टस् यांच्या दरम्यान झालेला दिनांक २७.०८.१९७४ रोजीचा करारनामा आणि श्रीमती निलनी एस. डहाणुकर यांच्या दरम्यान पुर्वीचे श्रेणीतील करारनामा हरवले आहेत. जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर फ्लॅटबाबर

विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे, अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा स्थिगत केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/ किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त असतील.

सही/ डॉईट लिगल सोल्युशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२. ५वा मजला. पारस बिझनेस सेन्टर. कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.



व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात एनएसडी

समस्या येत असेल ते एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठबू शकता किंवा ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९

व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात सीडीएसए

यांच्याकडे उपलब्ध आहेत : ज्या सभासदांना लॉग इन करताना तांत्रिक सम

स्या येत असेल ते सीडीएसएल यांना <u>helpdesk.evoting@cdslindia.</u>

com येथे विनंती पाठवू शकता किंवा टोलफ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३

इंडो युरो इंडकेम लिमिटेड सीआयणन:एल२४१००एमएच१९९०पीएलसी०५७१९०

नोंदणीकृत कार्यालय: बी-९ ते बी-१६, एम.आय.डी.सी. ओस्मानाबाद-४१३५०१ (महाराष्ट्र). मोबा.:१८२०२१९१५५, वेबसाईट: www.indoeuroindchem.com, ई-मेल:rinkupoly@rediffmail.com

कंपनीच्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या भागधारकांच्या लक्ष वेधण्यासाठी सूचना आणि ई-व्होटिंगवरील माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०५३ च्या सर्व लागू तस्तुदी आणि त्याखाली वनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज वोर्ड यांचे पालन करू आयोजित करण्यात येणारी कंपनीची ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभा <mark>(एजीएम)</mark> व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे **(व्हीसी)**/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन **(ओएव्हीएम) शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ रोजी द.०३.३०वा.(भाग्रवे)** बोलावण्याची सूचना कॉर्पोस्ट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया सेवी) जारी केलेल्या प्रकरणावर भारत (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०५५ वाचले जाईल आणि २०२३–२४ आर्थिक वर्षांसाठी लेखापरीक्षित आर्थिक विवरणे, मंडळाचा अहवाल, लेखा पर्राक्षकांचा अहवाल आणि इतर दस्तऐवजांसह त्यास जोडणे आवश्यक आहे, **०५ सप्टेंबर, २०२४** रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धर्तीने कंपनींच्या सभासदांना पाठवले आहे. कंपनी, ज्याचा ई−मेल पत्ता कंपनी/रिजस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, पूर्वी शेअरिजस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड पीएसआयपीएल)/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहे. एजीएमची सूचना आणि उपरोक्त दस्तऐबज कंपनीच्या www.indoeuroindchem.com बर . प्राणि स्टॉक एक्सचेंजच्या वेवसाइटवर, म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) www.bseindia.com वर आणि पूर्वी ई-व्होटिंग एजन्सीच्या वेवसाइट https://

र्पाएमच्या सचनेमध्ये नमद केलेली कागवपत्रे एजीएमची सचना जारी केल्याच्या तारखेपासन सदस्यांकडन तपासणीसाठी इलेक्टॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. अश कागदपत्रांची तपासणी करू इच्छिणारे सदस्य galaxy\_delta@yahoo.coin वर ई-मेल पाठवू शकतात

एजीएम दरम्यान रिमोट ई–व्होटिंग आणि ई–व्होटिंग: कंपनी आपल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतींने (ई-वोटिंग) एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदानाचा हक वजावण्याची सुविधा देत आहे. खाली नमूद केलेल्या तारखांना (रिमोट ई-वोटिंग) सदस्य त्यांचे मत दूरस्थपणे देऊ शकतात. कंपनीने ई-मतदान सुविधा देण्यासाठी एजन्सी म्हणून एनएसडीएलच्या सेवांचा सहभाग

डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारक सदस्यांनी दरस्थपणे मतदान करणे यासह मतदानाच्या पद्धती आणि ज्या सदस्यांनी त्यांचा इमेल पत्ता नोंदविल नाहीं अशा सदस्यांसाठी माहिती आणि सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केल्या आहेत. व्यक्ती ज्या पद्धतीने एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनुसार ग्रेअर्स धारण केल्यानंतर जे कंपनीचे सदस्य होतात (खाली येथे नमूद केले आहे)/जे सदस्य वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड विसरले आहेत, ते एजीएमच्या

सूचनेमध्ये मिळव् शकतात/उत्पन्न करू शकतात हे देखील प्रदान केले गेले आहे. रिमोट ई-वोटिंग सुविधा पढील मतदान कालावधीत उपलब्ध असेल:

ई–मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धतः

रिमोट ई-मतदानाची सरुवात: मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० (भाप्रवे)

दूरस्थ ई-मतदानाची समाप्तीः शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० (भाप्रवे) रिमोट ई-बोटिंगला उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिली जाणार नाही आणि रिमोट ई-बोटिंग मॉड्यूल उपरोक्त कालावधी संपल्यानंतर एनएसडीएलद्वारे

त्वरित अक्षम केले जाईल. एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-बोटिंगद्वारे मत दिलेले नाहीत ते एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (इन्स्टा पोल) मतदान करू शकतील एक व्यक्ती, ज्याचे नाव सदस्य नोंदणीमध्ये कट–ऑफ तारखेनुसार, म्हणजे शनिवार, २५ सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदवले गेले आहे, फक्त तीच रिमोट ई–वोटिंग किंवा मतदानासाठी इन्स्टा पोलद्वारे एजीएममध्ये सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

अ) फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांना फॉर्म आयएसआर-(वेबसाईटवर उपलब्ध) येथे पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायब्हेट लिमिटेड (पीएसआयपीएल) ला लिंक करण्यासाठी आवश्यक सहाय्यक काग्दपत्रांसह https:// www.purvashare.com/ रीतसर भरून व सही करून युनिट क्र.९, शिव शक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट, जे.आर. वोरिचा मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००५५ येथे सादर करून त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

व) डिमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी/अद्ययावत करण्याची विनंती केली जाते जेथे ते त्यांचे डीमॅट खाते ठेवतात क) पढे, एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनीने आर्थिक वर्ष २०२३–२४ च्या एजीएमच्या सुचनज्ञ (ई–मतदान सुचनांसह) वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित हेतुसाठी सदस्यांना त्यांचा ई-मेल पत्ता कंपनीकडे अद्यतनित करण्यास सक्षम केले आहे. ई-व्होटिंग सक्षम करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह मतदानाच्या सूचना) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने support@purvashare.com वर ईमेल पाठवून, ईमेल पत्ता, मोवाईल नंवर, स्वयं–साक्षांकित पॅन प्रदान केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली

कॉपीसह इलेक्ट्रॉनिक फोलिओच्या वावतीत प्रत आणि क्लायंट मास्टर प्रत आणि भौतिक फोलिओच्या वावतीत शेअर प्रमाणपत्राची प्रत अपडेट करण्यास सक्षम केले ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्राच्या वावतीत, सदस्य मदत आणि हेल्प विभाग/ई-वोटिंग वापरकर्ता मॅन्युअल **एफएक्यु** सेक्शनवर पुर्वा वेवसाइट https://

www.purvashare.com/ वर डाउनलोङ्स विभागात ड्रॉपडाउन मेनूद्रारे उपलब्ध आहेत.

सदस्यांना विनंती आहे की शंका/तक्रारी सोडवण्यासाठी खालील संपर्क तपशील लक्षात घ्या, जर काही असेल कुमारी दीपाली धुरी

ठिकाण: उस्मानाबाव

विनांक: ०५ सप्टेंबर, २०२४

पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: इंडो युरो इंडकेम लिमिटेड) युनिट क्र.९, शिव शक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट, जे.आर. वोरिचा मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००५५.

फोन नंबर ०२२-४९६५४५३२, +९५-८९२८६५२०२५ ई-मेलः evoting@purvashare.com

(सोमवार ते शुक्रवार कामकाजाच्या दिवशी सकाळी ५५.०० भाप्रवे ते संध्याकाळी ५.०० भाप्रवे पर्यंत)

व्हीसी / ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सामील होणे:

सभासद व्हीसी/ओएव्हीएमद्वारे, पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रदान केलेल्या प्लॅटफॉर्मद्वारे, https://www.purvashare.com/ वर उपस्थित राहू शकतील. वापरल्या जाणाऱ्या लॉगिन क्रेडेन्शियल्सबद्दलची माहिती आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी अनुसरण कराव्या लागणाऱ्या पायऱ्या एजीएमच्या नोटिस टू द नोटिसमध्ये स्पष्ट केल्या आहेत. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मत देण्याचा अधिकार नाही. संचालक मंडळाच्या आवेशान्वये

इंडो युरो इंडकेम लिमिटेडकरिता

दिनांक : ०५.०९.२०२४

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५ सप्टेंबर, २०२४

संचालक मंडळाच्या आदेशानसार